

393/7367

पावती

Original/Duplicate

Friday, August 30, 2013

नोंदणी क्र. :39म

10:55 AM

Regn.:39M

पावती क्र.: 9293

दिनांक: 30/08/2013

गावाचे नाव: खारी

दस्तऐवजाचा अनुक्रमांक: टनन10-7367-2013

दस्तऐवजाचा प्रकार : रितीज डीड

सादर करणाऱ्याचे नाव: रेवती रमन शर्मा (Gazetted Name) रमन भार्दवाज - -

नोंदणी फी रु. 9700.00

दस्त हाताळणी फी रु. 940.00

पृष्ठांची संख्या: 47

एकूण: रु. 10640.00

आपणास मूळ दस्त ,थंबनेल प्रिंट व सीडी अंदाजे 11:00 AM ह्या वेळेस मिळेल.

सहा दुय्यम विद्यार्थी ठाणां ०१०

बाजार मुल्य: रु.970000 /-

मोबदला: रु.0/-

भरलेले मुद्रांक शुल्क :

रु. 48500/-

“समाशोधनाचे अधिन राहून”

1) देयकाचा प्रकार: By Demand Draft रक्कम: रु.9700/-

डीडी/धनादेश/पे ऑर्डर क्रमांक: 103993 दिनांक: 29/08/2013

बँकेचे नाव व पत्ता: Abhyudaya Co-Op Bank LTD "

2) देयकाचा प्रकार: By Cash रक्कम: रु 940/-

“मुळ दस्त व स्कॅन्ड प्रिंट मिळाली”




Registration Details)	<b>Release Deed</b>
Registrable Name (S.R.O.)	(Registrable / Non-Registrable) <b>Thane-10</b>
पदावली क्रमांक (Filing/Document No.)	<b>57266</b>
पदावलीचे विवरण (Party Description in brief)	<b>G-5 B wing Jain Plaza Bhayandur</b>
संपन्न (Consideration)	<b>₹ 48,500/-</b>
अपेक्षारक्षी नाव (Purchasers Name)	<b>Keethi Ramesh Sharma (Gazetted name) Ramesh Bhurawar</b>
दुसऱ्या पक्षाचा नाव (Name of the other Party)	<b>Mr. Rama Shankar Sharma</b>
अपेक्षारक्षीचे नाव (Purchasers Name)	<b>Keethi Ramesh Sharma</b>
दुसऱ्या पक्षाचा नाव (Name of the other Party)	<b>Mr. Rama Shankar Sharma</b>

उपरोक्त मुद्रांक फ्रँकिंग आल्हा व्हायलेट/लुई  
खाली तपासले व एस.एम.एस./संबंधित  
प्राधिकृत अधिकाऱ्याशी दुरुध्वनी वसन  
संपर्क स्मथुन मेळ बरोबर आढळुन आला  
**महेश**  
सह/बुय्यम निबंधक, ठाणे क्र.१०  
जिल्हा-ठाणे

**RELEASE DEED**

**THIS DEED OF RELEASE** made and entered into at Thane on this 29<sup>th</sup> Day of Aug, 2013 BETWEEN **MR. RAMA SHANKAR SHARMA**, an adult, Indian Inhabitant residing at Flat No. G-5, on the Ground Floor, B-Wing, in the Building known as Jain Plaza, at Cabin Cross Road, Bhayander (E), Dist. Thane-401105, hereinafter referred to as **"THE RELEASOR"** (which expression shall unless the same be repugnant to the context or meaning thereof, mean and include his heirs, executors, successors, administrators and assigns) **the ONE PART.**



ट न न - १०
७३६६ / २०१३
९ - २०१३

**INDIA** STAMP DUTY MAHARASHTRA  
**₹ 0048500/- P85256**  
 SPECIAL ADHESIVE  
**179883**  
**AUG 29 2013**  
**11:27**

FOR  
**CITIZENCREDIT**  
**CO-OPERATIVE BANK LTD.**  
 Authorized Signatory  
**M. J. J.**

*Rs. 48500/- Rupees forty eight thousand Five hundred only*

*Keethi Ramesh Sharma*  
*Rama Shankar Sharma*



A N D

**REWTI RAMAN SHARMA (GAZETTED NAME) RAMAN BHARDWAJ,** an adult, Indian Inhabitant residing at **Flat No. G-5, on the Ground Floor, B-Wing, in the Building known as Jain Plaza, at Cabin Cross Road, Bhayander (E), Dist: Thane-401105,** hereinafter referred to as **"THE RELEASEE"** (which expression shall unless the same be repugnant to the context or meaning thereof, mean and include his heirs, executors, successors, administrators and assigns) of the **OTHER PART.**

WHEREAS, the FLAT premises bearing No. **G-5, on the Ground Floor, B-Wing, in the Building known as Jain Plaza, at Cabin Cross Road, Bhayander (E), Dist: Thane-401105** (more particularly described in the Schedule hereunder written). The said Flat Premises herein after for the sake of brevity is referred to as "the said PREMISES" was acquired on joint ownership basis from the Transferor **M/S. Friends Construction Co.** By an under and Agreement for Sale Dated **7<sup>th</sup> February, 2002**, (Registered with Sub-Registrar of Assurances at Thane at document No. **645/2002**, dated **07/02/2002**

AND WHEREAS, the Releasor hereby releasing ownership rights of the above said flat premises is therefore **RELEASING, RELINQUISHING & SURRENDERING** his full ownership shares, rights, title, interest of the above said Premises **OUT OF LOVE & AFFECTION ONLY** and No Sale considerations involved of any type.

AND WHEREAS the Releasor herein shall never lay any type of claim, demands, liability of any sort whatsoever, hereafter the execution shall

*[Handwritten signature]*  
*[Handwritten initials]*

ट न न - १०
७३६७/२०१३
३ - २०२०



of this indenture and the Releasee shall hereafter the execution shall be the TRUE OWNER and shall be liable to pay all the due, levies, taxes, etc.

AND WHEREAS the Releasor hereby covenants and confirms that the said Premises is free from all type of encumbrances and liabilities of any nature whatsoever and is non mortgaged pledged, lien or charge and liability is due of any bank or financial institution and they have full right to execute this deed.

AND WHEREAS the Releasor hereby confirms that the above said Agreement for Sale dated 7<sup>th</sup> February, 2002 executed between M/S. Friends Construction Co. And us/me for the said Premises purchased an Joint Ownership Basis is legally valid, existing, subsisting and is not cancelled, terminated or rescinded and he/she is in quiet, vacant and peaceful physical possession since then.

**NOW THIS DEED OF RELEASE WITNESSETH as follows:-**

1. That the Releasor do hereby declare that the FLAT premises bearing No, Flat No. **G-5**, on the **Ground Floor, B-Wing, in the Building known as Jain Plaza, at Cabin Cross Road, Bhayander (E), Dist: Thane-401105**, admeasuring **504** Sq. Ft. Built-up area i.e. admeasuring **46.84** Sq. Mtrs. Built-up area out of which he is releasing his 50% share i.e. area (admeasuring **252**

ट न न - १०	Sq. Ft. Built-up area i.e. admeasuring <b>23.42</b> Sq. Mtrs. Built-up)
७३९०, २०१३	was acquired on Ownership basis from Transferor M/S. Friends
२ - १०	Construction Co.

*[Handwritten signatures]*



2. That the Releasor do hereby RELEASE & RELINQUISH, SURRENDER his/her 50% ownership rights, title, interest, shares of the above said Flat premises in favour of the Releasee herein along with his/her rights, title, interest and privileges and assessment therein TO HAVE & TO HOLD the same absolutely forever as the TRUE OWNER thereof.

3. That the Releasor further do hereby declare that he/she is joint owner and in quiet, vacant and peaceful physical possession of the said premises since the date of its purchase.

4. Both the parties herein confirm that to sale consideration is involved herein and the said premises is transferor as out of love and affection only.

5. The Releasor that the party of the First Part hereby assure, state, declare and covenants:-

a. That, the said premises was purchased by us on ownership basis vide an Agreement for Sale dated 7<sup>th</sup> February, 2002, executed with the M/S. Friends Construction Co. Pvt. Ltd. legally valid, existing, subsisting and is not cancelled, revoked or rescinded till date.

b. That he/she has paid all the rates, taxes, and maintenance, water and electricity charges till the execution of this Deed.



*[Handwritten signature]*  
*[Handwritten initials]*

ट न न - १०
७३६७/२०१३
५ - २२२




modifications, orders and notifications issued by the competent authority under the Ownership Flat Act and for the time being in the force or any other provision of law applicable thereto.

11. The Releasor and Releasee do hereby further confirm covenant and declare that they have entered into this deed after going through the terms, conditions and contents and with full knowledge and have fully understood the same in letter and spirit.

**SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:**

**ALL THAT PREMISES**, being commercial premises bearing **Flat No. G-5, on the Ground Floor, B-Wing, in the Building known as Jain Plaza, at Cabin Cross Road, Bhayander (E), Dist: Thane-401105**, admeasuring **504** Sq. Ft. Built-up area i.e. admeasuring **46.84** Sq. Mtrs. Built-up area out of which he is releasing his 50% share i.e. area (admeasuring **252** Sq. Ft. Built-up area i.e. admeasuring **23.42** Sq. Mtrs. Built-up) **JAIN PLAZA-B Co-operative Housing Society Limited**, a registered society and bearing Registration No. **TNA/ (TNA)/HSG/ (TC)/** \_\_\_\_\_, dated \_\_\_\_\_ lying **Old Survey No. 121, New Survey No. 106, Hissa No. 1, 9, 11**, being and situate Village **KHARI**, within the limits of Thane Municipal Corporation, Thane, and within the jurisdiction of Registrar and Sub-Registrar Thane.



*[Handwritten signature]*  
*[Handwritten initials]*

ट न ज - १०
६३६६ / २०१३
७ - २०



दस्तावेज नं. ८११ २५५१  
८११ २६२६  
८११ १४००  
८११ २००५

# मिरा भाईंदर नगरपालिका परिषद

मुख्य कार्यालय भाईंदर (प.)

उपस्थित शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे-४०१ १०१.

नवा/नं/ १६८ / १८५८ / १९५८

दिनांक २५/१२/१९५८

श्री. बाबू डिंडाकर मंडळ कर्मचार्या  
जोडिम (प.) नाराबाई नगर  
भाईंदर (प.)

विषय :- मिरा भाईंदर येथील सर्व्हे नं./ शिटी-सर्व्हे नं. (१२१/१.९) १०६/१.९  
मीजे स्वारी चे नियोजित बांधकामाच्या नकाशांना प्राथमिक मंजूरी मिळणे बाबत.

- संदर्भ :- १) आपला दि. १५/४/५८ चा अर्ज.  
 २) मं. सक्षम प्राधिकारी, नागरी संकुलन ठाणे यांचे कडील आदेश क्र. यु.एल.सी./टी.ए./ ३१३६२  
 एस.आर. १३०० दि. १६/४/५८ ची मंजूरी.  
 ३) \_\_\_\_\_

महाराष्ट्र प्रादेशिक व नगरपालिका अधिनियम १९५४ च्या कलम ४५/६९ अन्वये व महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम ६५ च्या कलम १८९ अन्वये विकारा कार्य करण्यासाठी, परवानगी मिळण्यासाठी आपण विनंती केले नुरावर भाईंदर येथील मीजे स्वारी स.नं./मि.स.नं. (१२१/१.९) १०६/१.९ या हिरव्या रंगाने दुरुस्त्या दर्शवित्याप्रमाणे खालील अटीस अधिन राहून प्राथमिक अक्षपिक चापरावरील देणेत येत आहे.

सदरची मंजूरी अंतिम नाही. ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे.  
सदर भुखंडाचा चापर फक्त रहिवासासाठीच करणेचा आहे.

मंजूरी नमोशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी करून घेणेची आहे व त्याची मालकी निवृत्त झाल्यास मंजूरी प्रमाणित केलेली नकाशाची प्रत या कार्यालयामध्ये अर्जासोबत दोन प्रतीमध्ये पाठवावी आहे व त्यास मंजूर घेणे आवश्यक आहे.



सदर भुखंडाची उपविभागीय इकाईल नाराबाई अनेगीशिवाय करणेची आहे. या जागेत आजूबाजूला जे पूर्वीचे नकाशा मंजूर झाले आहेत, त्यास हे सदर नकाशातील रकमेप्रमाणे मोजणीचे व सिमांकनाचे मोजी सुरवात करण्याची आवश्यकता आहे.

जे, जिल्हाधिकारी सौ., ठाणे यांचेकडील अक्षपिक परवानगी घेऊन त्यानंतर नगरपालिकेची मंजूरी घेतल्याशिवाय जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम घालू नये.

नगरी जमीन परिमर्यादा १९७६ चे कायदाप्रमाणे मंजूर झालेले नकाशा घेता येता येता येता.

जेव्हा आजूबाजूच्या जमिनीतील नकाशा मंजूर होतील त्यावेळी सदर नकाशातील सलग्नोत्तर रस्ते संधारणाची सुल्ले टवणे आवश्यक आहे.

मालकी हक्काबाबतचा बांधकाम शुल्काचा ह्यास अर्जाद्वारे त्यास अर्जदार जमिनीदार सौ. नाराबाई, सौ. अस्तनाथी व जागेच्या हद्दी जुळण्याची जबाबदारी अर्जदार यांचा राहिल.



ट न न - १०  
५४४ २००७  
१६/११

ट न न - १०  
७३६७ / २०१३  
१७-११



१) रखावणीतील वरवी महारे अर्जाद्वारे नगरपालिकेच्या नियमावलीचे पूर्ण करून घ्यावयाचे असून त्यात नगरपालिकेच्या नियमावलीच्या अन्वयेत तालुका शुल्का (उभयपक्षीय) विक्रीत नगरपालिकेच्या बाबतचा निव्वळ दरम्यान आहे. रखावणीतील शुल्का जागांचा नगरपालिकेच्या अनुषंगीय निकाशासाठी या सार्वजनिक बांधकामासाठी उपयोग करणारा माध्यमातून देणेही आहे. तसेच अन्य सार्वजनिक बांधकामासाठी या सार्वजनिक बांधकामासाठी या सार्वजनिक बांधकामासाठी माध्यमातून देणेही आहे. पण वरवी केवळ शासनाच्या या निकाशात केवळ शासनाच्या बाबतचा प्रमाणित द्यावे जाणव पाहिजे.

२) बांधकाम शाखे कारणेपूर्वी जागेवर नियोजित बांधकामाचे चुक्याचे लाईन आऊट करून माहिती देण्यात नगरपालिकेची खात्री करून घ्यावी व त्यानंतर खोदकामासाठी सुजमाल करावी, तसेच प्लॅन तयार झाल्यानंतर ही नगरपालिकेकडून तपासून घ्यावी व राहतेची प्लॅन नगरपालिकेकडून मंजूर केलेल्या प्लॅनप्रमाणे अशाच्याप्रमाणे याबाबत नगरपालिकेकडून प्लॅन नंतरचे काम शाखे कारणात घ्यावे, तसेच नगरपालिका ही मंजूरी करू नये व पुढील परिणामाची जबाबदारी अर्जाद्वारे साधील.

इमारतीचा उद्वाहक अग्निशाकक तारतुद; पाण्याची जागा व इमारतीवरील अशा दोन टाक्या दोन इलेक्ट्रीक वपटोट व तारतुद केलेली अश्या पाहिजे.

नगरपालिकेची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन कोयान्चीत होईपर्यंत मळ कनेक्शन देण्यात येणार नाही.

नियोजित इमारतीसाठी आवश्यक असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची सोय तसेच सांडपाण्याची सोय न घेता निव्वळ नगरपालिकेच्या व्यवस्था प्रत्यक्ष बांधकामापूर्वी अर्जाद्वारे घेतली पाहिजे.

इमारतीसाठी पाईल फोडेशनची तारतुद आवश्यक आहे व राहतेचे पाईल फोडेशन कामात तारतुद तारतुद व आर.सी.सी. स्वेर्यालिस्ट अर्जाद्वारे याचे प्रतिपादन करणे आवश्यक आहे.

संश्लित तारतुदधारदाने व आर.सी.सी. तसेच यांनी रसा बांधकामाची पाईल फोडेशनची जबाबदारी घ्यावे जाणव आहे.

बांधकाम मंजूरी मिळाल्यानंतर प्रथम पाईल फोडेशनची सुविधा घेऊन त्याबाबत नगरपालिकेची खात्री घेऊन तसे आवश्यक आहे व तारतुद प्रकारचे दाखले संश्लित तारतुदधारदाने घ्यावी विल्याबाबत नगरपालिकेची खात्री घेऊन मळ पुढील बांधकाम शाखे कारणात घ्यावे, तसेच नगरपालिका ही मंजूरी करू नये व पुढील परिणामाची जबाबदारी अर्जाद्वारे साधील.

अर्जाद्वारे सा.न., हि.न., गौजे, नगरपालिका मंजूरी, विल्डरचे नांव, आर्किटेक्टचे नांव, अर्जाद्वारे मंजूरी देण्यात येणारे फक्तक प्रत्यक्ष जागेवर लावावा.



अर्जाद्वारे १ हे. मध्ये २५० रूंदिवारी गाळे या नियमाचा फाटला घेतला असल्यामुळे त्या इमारतीच्या बाबत नगरपालिकेच्या बाबतचा निव्वळ दरम्यान आहे. रखावणीतील शुल्का जागांचा नगरपालिकेच्या अनुषंगीय निकाशासाठी या सार्वजनिक बांधकामासाठी या सार्वजनिक बांधकामासाठी माध्यमातून देणेही आहे. पण वरवी केवळ शासनाच्या या निकाशात केवळ शासनाच्या बाबतचा प्रमाणित द्यावे जाणव पाहिजे.

इमारतीचे नियोजित बांधकाम हे तालुका/विल्डर-नगरपालिका मंजूरी घ्यावे जाणव आहे.

मंजूरीची मुदत दि. 20/11/14 पासून दि. 20/11/14 पर्यंत मुदत देण्यात येणारी आहे. या मुदत मुदतीत अर्जाची सुविधा घेऊन अंतिम मंजूरीसाठी लेखी अर्जा करणेचा अर्जाद्वारे मंजूरी घ्यावे जाणव आहे. मंजूरी घेऊन अर्जाद्वारे मंजूरी घ्यावे जाणव आहे.

मंजूरी राहते रखावणीत घ्यावे जाणव आहे. मंजूरी घेऊन अर्जाद्वारे मंजूरी घ्यावे जाणव आहे. मंजूरी घेऊन अर्जाद्वारे मंजूरी घ्यावे जाणव आहे. मंजूरी घेऊन अर्जाद्वारे मंजूरी घ्यावे जाणव आहे.

बांधकाम दिनांक



डन न - १०  
२००७  
मंजूरी घ्यावे जाणव आहे

डन न - १०  
७३६७ / २०१३  
१९-११





पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009

पं. नमोदेव -

पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009

पं. नमोदेव

पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009

पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009

पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009



पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009

पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009


पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009

पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009

पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009

पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009  
पं. नमोदेव - 12/11/2009/2009/2009





प्राथमिक शिक्षण (Primary Education) ...

१. प्रजासत्ताक ...

२. प्रजासत्ताक ...

३. प्रजासत्ताक ...

४. प्रजासत्ताक ...



राज्य नं - १०  
७३६५/२०१३  
२३ - ११/१०

दृश्य नं - ४  
दस्तावेज नं. ३२  
३२ ३६

टन नं - ४  
६२५/३२  
२००२





११) अथवा ...  
१२) ...

१३) ...


१४) पूर्वपि ...

१५) ...

१६) ...

१७) ...

१८) ...



१९) ...  
२०) ...  
२१) ...

टनन-४  
वस्तु क्रमांक: १९९१/२००३  
३३ ३८

टनन-४  
६३५/२००३  
२००३






AREA DIAGRAM & CALCULATION  
OF BLDG. NO: 4 SCALE 1:100

SIZE: 12.95 M X 15.45 M = 200

DEDUCTIONS:

a) 2.55 M X 1.15 M X 2 NOS = 5
b) 1.25 M X 10.50 M X 1 = 1
c) 5.70 M X 1.05 M X 2 = 2
d) 20 M X 4.80 M X 2 = 2
e) 4.95 M X 1.15 M X 1 = 1
f) 0.30 M X 1.05 M X 1 = 1
TOTAL

तनन-४  
दस्तावेज क्र. १२३४ / २००३  
३० ३८



LOCAL FLOOR PLAN OF BLDG NO: 4

तनन - ४०  
६३४४ / २००३  
३२ ३२



7367393

30/08/2013

सूची क्र.2

दुय्यम विभाग : मह दु.नि. ठाणे 10

दस्ता क्रमांक : 7367/2013

नोंदणी :

Regn 63m

गावाचे नाव : 1) खारी

(1) वित्तेखाचा प्रकार	रिलीज डीड
(2) मोबदला	0
(3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	970000
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव:मिरा-भाईदर मनपाइतर वर्णन :सदनिका नं: वॉर्ड एल, विभाग 2/17, सदनिका क्र. जी-5 , माळा नं: तळ मजला, बी-विंग , इमारतीचे नाव: जैन प्लाझा , ब्लॉक नं: केबीन क्रॉस रोड , रोड : भायंदर पूर्व ठाणे-401105, इतर माहिती: जुना सर्वे नं. 121, नवीन सर्वे नं. 106, हिस्सा नं. 1, 9, 11( ( Survey Number : 106/1 ; ) )
(5) क्षेत्रफळ	1) 23.42 चौ.मीटर
(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-रमा शंकर शर्मा - - वय:-54; पत्ता:-प्लॉट नं: जी-5 , माळा नं: तळ मजला, बी-विंग , इमारतीचे नाव: जैन प्लाझा , ब्लॉक नं: केबीन क्रॉस रोड , रोड नं: भायंदर पूर्व ठाणे , . . पिन कोड:-401105 पॅन नं:-ADQPS5184G
(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-रेवती रमन शर्मा (Gazetted Name) रमन भार्दवाज - - वय:-38; पत्ता:-प्लॉट नं: जी-5 , माळा नं: तळ मजला, बी-विंग , इमारतीचे नाव: जैन प्लाझा , ब्लॉक नं: केबीन क्रॉस रोड , रोड नं: भायंदर पूर्व ठाणे , . . पिन कोड:-401105 पॅन नं:-APCPS1079N
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	28/08/2013
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	30/08/2013
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	7367/2013
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	48500